

गिल्, गिलति s. u. 2. गर्.

गिल् (von 2. गर्) 1) adj. *verschlingend*, s. असंसूक्तगिल्, तिमिंगिल्.
— 2) m. *Citronenbaum* (जम्बूर्) चादार् im ÇKDr. Beruht wohl auf einer Verwechslung von कुम्भीर् Krokodil mit जम्बूर् und जम्भीर्; vgl. गलपारू.

गिलगिल् (wie eben mit Redupl.) adj. *schlingend* P. 6,3,70, Värtt. 7. — Vgl. तिमिंगिलगिल्.

गिलपारू (गिल + पारू) m. *Krokodil* (नक्र) रागान् im ÇKDr.

गिलन् (von 2. गर्) n. das *Verschlingen* AK. 3,3,11, Sch. कवलगिलने काठव्यथा भ्रावप्र. im ÇKDr. u. ततकास.

गिलायु (von गिल) m. eine harte *Geschwulst im Schlunde* Suça. 4,92, 11. 306, 15. 308, 9. 2, 131, 7.

गिलि (von 2. गर्) f. das *Verschlingen* AK. 3,3,11, Sch.

गिलोद्य N. einer Pflanze Suça. 4,137, 1. 2,78,20. — Vgl. शङ्कलोद्य, गलोद्य und गालोद्य.

गिल्लु m. *Sänger; Kenner des Sāmaveda* उपादिक. im ÇKDr. — Vgl. मेल्लु.

गीपति und गीपति (गिर् + पति) = गीष्पति gaṇa श्वरादि zu P. 8,2,70, Värtt. 2. Vor. 2,53. H. 818.119, Sch. H. c. 13.

गीत s. u. 2. गा.

गीतक (von गीत) n. *Gesang* ज्ञेन् 3, 113. VP. in सू. D. 2, 14. भाग. P. 8, 15, 21. सप्त स्वरा यामरागः सप्त – गीतकानि च सैव तावतीश्चापि मूर्क्ष्नाः मार्क. P. 23, 51. 59.

गीतगोविन्द् (गीत + गो०) m. *Govinda* (कृष्ण) im *Liede*, Titel eines lyrischen Drama, GILD. Bibl. 279. fgg. Verz. d. B. H. No. 572. fgg.

गीतपुस्तक गीत *Gesang* + पुस्तक *Buch*) n. und गीतपुस्तकसंग्रह m. s. बुरा॒. Intr. 32.

गीतप्रिय (गीत + प्रिय) adj. f. श्रा॒ देन *Gesang liebend*; f. N. einer der Mütter im Gefolge von Skanda MBh. 9, 2625.

गीतमोदिन् (गीत + मोदिन्) 1) adj. *durch Gesang erfreuend*. — 2) m. ein किम्नारा चादार् im ÇKDr.

गीतायन (गीत + श्रयन) n. eine *Procession unter Gesang* भाग. P. 4, 4, 5.

गीति (von 2. गा०) f. 1) *Gesang* H. 280. an. 2, 166. MED. t. 16. NIR. 10. 5. लित् 7, 3, 21. 12, t. ÇK. 3, v. l. 59, 11. P. 4, 2, 34, Sch. — 2) N. eines Metrums (2 Mal 12 → 18 Moren) चातुर्. 5. COLEBR. Misc. Ess. II, 73. 154. H. an. MED.

गीतिका (von गीति) f. 1) ein *kurzer Gesang, ein kleines Lied*: गाथा च गीतिका चापि तस्य संपर्यते MBh. 3, 8173. — 2) N. eines Metrums (4 Mal 12 → 12 Moren) चातुर्. 5. COLEBR. Misc. Ess. II, 163 (XV, 4).

गीतिन् (von गीत) adj. der singend vorliest Çiksh. 32.

गीत्यार्थी (गीति + आर्थी) f. N. eines Versmaasses (4 Mal 16 Kürzen) COLEBR. Misc. Ess. II, 87. 110. 153. 162 (XI, 14).

गीथा (von 2. गा०) f. *Gesang*, bei der Erklärung von उद्दीथ चात. Br. 14, 4, 1, 25.

गीरथ (गिर् + रथ) m. *Held in der Rede*, ein Bein. भ्रासपति's (des Planeten Jupiters) त्रिक. 1, 1, 9 t. H. c. 13.

गीर्णा॒ partic. praet. pass. s. u. गर् उnd vgl. गृगीर्णा॒.

गीर्णा॒ (von 2. गर्) f. das *Verschlingen* AK. 3, 3, 11. Vor. 26, 184.

गीर्देवी (गिर् + देवी) f. die Göttin der Rede, Sarasvati चादार् im ÇKDr.

गीर्षति = गीष्पति gaṇa श्वरादि zu P. 8, 2, 70, Värtt. 2. Vor. 2, 53.

H. 119, Sch. Ist schwerlich eine richtige Form.

गीर्लता (गिर् + लता) f. N. einer Pflanze (s. महायोतिष्मती) रागान् im ÇKDr.

गीर्वत् ved. adj. von गिर् P. 8, 2, 15, Sch. — Vgl. गिर्वन्.

गीर्वाणा॒ m. Gottheit AK. 1, 1, 1, 4. H. 19. 89 (गीर्वाणा॒). भाग. P. 3, 16. 32. 8, 15, 32. 9, 4, 23. Vor. p. 176. — Zeigt sich scheinbar in गिर् + वाणा॒ oder वाणा॒ dessen Pfeil die Rede ist, ist aber in Wirklichkeit nur eine Corruption des ved. गिर्वाणम्.

गीर्वाणकुसुम (गी० + कु०) n. die Blume der Götter, Gewürznelken रागान् im ÇKDr.

गीर्विं (von 2. गर्) adj. *verschlingend* Vor. 26, 167.

गीर्षति (गिर् + पति) m. Vor. 2, 53. Herr der Rede: 1) Bein. भ्रासपति's AK. 1, 1, 2, 25. 3, 4, 25, 164. 2, 7, 8. त्रिक. 2, 8, 48. H. 119. 818, v. l.

— 2) ein Gelehrter चादार् im ÇKDr. — Vgl. गीपति, गीर्षति.

गीस्तरा (compar. von गिर्) f. eine vorzügliche Rede, — Stimme P. 8, 3, 101, Sch.

गीस्ति॒ n. nom. abstr. von गिर् Vor. 7, 25.

1. गु॒, गवते॒ gehen NAIGH. 2, 14. Vielleicht nur wegen 4. गु॒ angenommen.

2. गु॒, गवते॒ tönen DU॒TUP. 22. 52. Nur in den reduplicirten Formen ज्ञागुवे॒, ज्ञागुवान् zu belegen und zwar in der caus. Bed. ertönen lassen; laut aussprechen, verkünden: उपौ वेनस्य ज्ञागुवान् श्रेणिं सयो भुवदोऽर्थं नोधा॒: RV. 4, 61, 14. श्रेणे॒ विज्ञार्थं वां विश्वासु तासु ज्ञागुवे॒ 5, 64, 2. श्वर्द्धरूप॒ इज्ञागुवाना॒: पूर्णा॒ इन्द्र तुमतो भोदनस्य TBr. 2, 7, 8, 14. — intens. aufzuschanzen: यदवं विवार्गद्यदग्न्यपत्तौङ्गवस्य गौङ्गवत्तम् PANÉAV. Br. 14, 3. Vgl. ज्ञागु॒.

— प्रति॒ vor Andern hören lassen: प्रति॒ पद्म॒ कृविष्मान्विद्यासु तासु ज्ञागुवे॒ RV. 4, 127, 10.

3. गु॒ (v. l. गु॒), गुवति॒ cacare DU॒TUP. 28, 106. partic. गून् P. 8, 2, 44. Värtt. 2. Vor. 26, 96. cacatum AK. 3, 2, 46. H. 1493. — Vgl. गूथ॒.

— वि�॒, partic. विगून् P. 8, 2, 44, Värtt. 2, Sch.

4. गु॒ (von 1. गा०) adj. am Ende eines comp. gehend in श्रीघिंगु, वन्मृ॒. Hierher gehört wohl auch प्रिवंगु॒ und vielleicht auch शाचिंगु॒. — Vgl. गू॒ in श्रेयेंगु॒.

5. गु॒ (von गो० Rind, Erde, Strahl) am Ende eines adj. comp. P. 4, 2, 48. Vor. 6, 14. दशगु॒ zehn Kühe besitzend, सहस्रगु॒ tausend K. besitzend MBh. 13. 3742. M. 11, 14. चतुर्नु॒ unter dem die Erde bebt भाग. P. 1, 9, 37. — Vgl. अनुगु॒, अनुलगु॒, अरिष्टगु॒, उपगु॒, उज्जगु॒, कृशगु॒, पृष्ठिगु॒, पृश्चिगु॒, भूरिगु॒, शृणुगु॒, ललामगु॒, शंगु॒, शृष्टिगु॒, संपृगु॒, संवृगु॒, सुगु॒, सुमृ॒.

गुणगुल् m. = गुणगुल् *Bdellion* BHAR. zu AK. 2, 4, 2, 14. H. 1142. an. 4, 286. VARĀH. Br. S. 86, 3, 5. 76, 15. fgg.; im Comim. stets गुणगुल्.

गुणगुल् 1) proparox. n. und m. (dieses in der späteren Sprache) *Bdellion*, ein kostbarer Wohlgeruch und Heilmittel, LIA. I, 290. AK. 2, 4,